



सत्यमेव जयते

# महाराष्ट्र शासन राजपत्र

## असाधारण भाग चार-ब

वर्ष १०, अंक ४८]

गुरुवार, मार्च २८, २०२४/चैत्र ८, शके १९४६

[पृष्ठ ५, किंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १६६

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले  
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.

### सार्वजनिक बांधकाम विभाग

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २८ मार्च २०२४.

### अधिसूचना

#### महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम.

क्रमांक खाक्षेस-२०१९/प्र.क्र.२७/रस्ते-९अ.—महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम (१९५८ चा ६५) यांच्या कलम-२० ची पोट-कलमे (१-अ), (१-ब), (१-क), (१-ड) आणि (१-इ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या आणि त्याला समर्थनीय करणाऱ्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे घोषित करते की, **कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारत बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई** यांची विषयांकित प्रकल्पाच्या पथकर वसुलीसाठी २ महिन्यांकरिता नेमणूक करण्यात येत आहे. खालील अनुसूचीच्या स्तंभ (२) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या प्रकाराच्या मोटार वाहनांवर आणि वाहनांकडून ओढून नेल्या जाणाऱ्या अनुयानांवर, खाजगीकरणाच्या माध्यमातून **कार्यकारी अभियंता, बहुमजली इमारत बांधकाम विभाग, चेंबूर, मुंबई** “बांधा, वापरा व हस्तांतरित करा (बी.ओ.टी.)” या तत्त्वावर सायन-पनवेल विशेष राज्यमार्ग किलोमीटर १४०/१९० (बीएआरसी जंक्शन) ते किलोमीटर ११५/१८० (कळंबोली जंक्शन) या रस्त्यावरील अनुसूचीच्या स्तंभ (३) मध्ये त्यांच्या समोर विनिर्दिष्ट केलेल्या दराने **दिनांक ०१ एप्रिल २०२४ ते दिनांक ३१ मे २०२४ पर्यंतच्या कालावधीसाठी** किलोमीटर ११८/०२५ (कामोठे पुण्याकडे) व किलोमीटर ११९/४७५ (कोपरा-मुंबईकडील दिशेने) येथे बांधण्यात आलेल्या पथकर वसुली स्थानकावर पथकर शुल्क वसुली करण्याकरिता प्राधिकृत करण्यात येत आहे :—

## अनुसूची

अ.क्र. (१)	वाहनाचा प्रकार (२)	पथकराचे प्रतीफेरीचे दर रुपये (३)
		०१ एप्रिल २०२४ ते ३१ मे २०२४
१	स्कुटर, मोटार सायकल, वाहनचालक वगळून ३ आसनी प्रवासी रिक्षा, रिकाम्या ट्रॉलीसह ट्रॅक्टर.	पथकर नाही
२	मोटार वाहन अधिनियम, १९८८ (१९८८ चा ५९) मध्ये नमूद केल्याप्रमाणे हलकी मोटार वाहने—	
	(अ) कार, जीप, टाटासुमो, कमांडर, ट्रॅक्स, वाहनचालक वगळून सहा आसनी प्रवासी रिक्षा व इतर तत्सम (चालक वगळून १२ पर्यंत प्रवासी क्षमता असलेली) वाहने ;	पथकर नाही
	(ब) मिनी बस किंवा तत्सम वाहने (चालक वगळून १२ पेक्षा जास्त पण २० प्रवासी क्षमते पर्यंत) आणि क्र. ३, ४ व ५ येथे नमूद केलेल्या वाहनांव्यतिरिक्त मालवाहतूक करणारी वाहने.	९०
३	ट्रक (दोन आसांचे), बस.	१९०
४	मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे व अनुक्रमांक ३ मध्ये नमूद केलेले ट्रक वगळून ३ आसांची अवजड वाहने.	३००
५	मोटार वाहन अधिनियम, १९८८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे व अनुक्रमांक ३ व ४ मध्ये नमूद केलेली वाहने वगळून ३ पेक्षा अधिक आसांची वाहने, उदा. ट्रक-ट्रेलर.	४००

## टीप :—

१. खालील वाहनांना पथकरातून सूट देण्यात येईल :—

(१) भारताचे राष्ट्रपती, उप राष्ट्रपती, राज्यांचे राज्यपाल व वाहनांना लाल दिवा अनुज्ञेय असलेल्या अतिमहत्त्वाच्या लोकप्रतिनिधींची वाहने.

(२) लोकसभा व राज्यसभेचे विद्यमान सदस्य तसेच महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे विद्यमान सदस्य प्रवास करीत असलेली वाहने.

(३) महाराष्ट्र विधानसभा व महाराष्ट्र विधानपरिषदेचे माजी सदस्य व लोकसभा व राज्यसभेचे माजी सदस्य.

(४) केंद्र व राज्य शासनाची वाहने

(५) लष्कराच्या मालकीची वाहने.

(६) पोलीस विभागाची वाहने.

(७) टपाल आणि तार खात्याची वाहने.

(८) रुग्ण वाहिका.

(९) शव वाहिका.

- (१०) अग्निशमन दलाची वाहने.
- (११) महाराष्ट्र राज्य रस्ते वाहतूक महामंडळाच्या (एसटी) प्रवासी बसेस.
- (१२) स्कूल बसेस.
- (१३) तळोजा एम.आय.डी.सी कडून येणाऱ्या रस्त्यावरील सर्व प्रकारची वाहने.

२. पथकर दराचा फलक पथकर नाक्यावर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने लावण्यात यावा. तसेच वाहन धारकांस प्रत्येक वेळी पथकर शुल्क वसुलीची संगणकीकृत पावती देण्यात यावी.

३. सर्व पथकर नाक्यांवर सर्वाना दिसेल अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक माहिती फलक लावण्यात यावा.

४. पथकर शुल्काच्या दरामध्ये खालीलप्रमाणे सूट देण्यात येईल :—

- (१) पथकराच्या ५० कुपन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किमतीमध्ये १० टक्के सवलत देण्यात येईल.
- (२) पथकराच्या १०० कुपन्सची पुस्तिका आगाऊ खरेदी करणाऱ्यास पुस्तिकेच्या किमतीमध्ये २० टक्के सवलत देण्यात येईल.
- (३) वारंवार प्रवास करणाऱ्या वाहनांसाठी परतीच्या प्रवासाचे व दैनिक पासाचे दर हे त्या वाहनाच्या एकेरी प्रवास दराच्या अनुक्रमे दीडपट व अडीच पट राहतील. परतीच्या प्रवासाचा पास व दैनिक पास हा ज्या दिवशी पास काढला जाईल त्या दिवशीच्या रात्री १२-०० वाजेपर्यंत ग्राह्य राहिल.
- (४) मासिक पासाचे दर एकेरी प्रवास दराच्या ५० पट राहतील.
- (५) मासिक पास काढलेल्या दिनांका पासून ३० दिवस वैध राहिल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

**प्रज्ञा वाळके,**  
शासनाचे उप सचिव.

**PUBLIC WORKS DEPARTMENT**

Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,  
Mumbai 400 032, dated 28th March 2024.

**NOTIFICATION****MAHARASHTRA MOTOR VEHICLES TAX ACT.**

No.PSP-2019/C.R.27/Road-9A.— In exercise of the powers conferred by sub-sections (1-A), (1-B), (1-C), (1-D) and (1-E) of section 20 of the Maharashtra Motor Vehicles Tax Act (LXV of 1958) and of all other power enabling it in this behalf and in supersession of all earlier notifications issued in this behalf, the Government of Maharashtra hereby declares that **Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai** is hereby appointed for collection of toll of above said project for period of Two months. The toll shall be levied on the classes of motor vehicles specified in column (2) of the Schedule appended hereto and on the tailors drawn by such motor vehicles, passing over the section Sion-Panvel Special State Highway in kilometre 140/190 (BARC Junction) to kilometre 115/180 (Kalamboli Junction) constructed under the “Build, Operate and Transfer (BOT) Scheme” by **Executive Engineer, Multistoreyed Building Construction Division, Chembur, Mumbai**, at their expenses, at the rates specified against each of the said motor vehicles in column (3) of the said Schedule, with the effect from the 1st April 2024 up to 31st May 2024 at the toll collection center constructed at kilometer 118/025 (near Kamothe towards Pune) and 119/475 (Kopra towards Mumbai) :—

*Schedule*

Sr. No. (1)	Particulars of Motor Vehicles (2)	Rate of toll per trip (in Rupees) (3)
		1st April 2024 to 31st May 2024
1.	Scooter, Motor Cycle, Moped or any other Two-Wheeler, Tractor and Tractor with unloaded trolley, Auto-Rickshaw permitted to carry three passengers excluding driver.	NIL
2.	Light motor vehicles, as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988),—	
	(a) Car, Jeep such as Tata Sumo, Trax, Commander and any other similar vehicles (having carriage capacity up to twelve passengers excluding driver) and Six Seater Auto-Rickshaw ( <i>Tum-Tum</i> );	NIL
	(b) Mini Bus and any other similar vehicles having carriage capacity of more than twelve and up to twenty passengers excluding driver and goods carriage vehicles except vehicles covered by entries at serial numbers 3, 4 and 5.	90
3.	Trucks (two axles), Buses.	190
4.	Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicle defined in the Motor Vehicles Act, 1988(59 of 1988), such as three axle vehicles except vehicles covered by the entries at serial number 3 above.	300
5.	Heavy goods vehicles and heavy passenger motor vehicles as defined in the Motor Vehicles Act, 1988 (59 of 1988), such as Truck-Trailer combination, multi-axle vehicles having more than three axles and except vehicles covered by the entries at serial numbers 3 and 4 above.	400

Notes.—

1. The following types of vehicles are exempted from payment of toll, namely :—

(i) VVIP vehicles carrying President of India, Vice-President of India, Governor of State, Public Representatives entitled for red lamp on their vehicles.

(ii) Vehicles carrying sitting Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.

(iii) Vehicles carrying Ex-Members of Parliament, Maharashtra Legislative Assembly and Maharashtra Legislative Council.

(iv) Buses of the Maharashtra State Road Transport Corporation (ST).

(v) School Buses.

(vi) State and Central Government vehicles.

(vii) Defence vehicles.

(viii) Police Department vehicles.

(ix) Posts and Telegraph Department vehicles.

(x) Ambulances.

(xi) Hearses.

(xii) Fire fighting vehicles.

(xiii) All vehicles coming from Taloja MIDC road.

2. The above-mentioned rates shall be displayed on boards clearly visible to the people in the vicinity of the toll collection centres. A computerised toll receipt shall be issued on each and every occasion of recovery of toll.

3. Electronic Display Board shall be installed in vicinity of toll collection centres.

4. Concessions in rates of toll are as given below, namely :—

(i) 10 per cent rebate will be given to the purchaser of booklet containing 50 coupons in advance.

(ii) 20 per cent rebate will be given to the purchaser of a booklet containing 100 coupons in advance.

(iii) For frequently traveling vehicles, return and daily pass will be 1.5 times and 2.5 times of their respective one way travel rates. Return journey pass and daily pass will be valid up to 12-00 hours at midnight for the day of issuing the pass.

(iv) Rate of monthly pass will be 50 times of their respective one-way travel rates.

(v) The monthly pass will be effective till 30 days from the date of issue.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

PRADNYA WALKE,  
Deputy Secretary to Government.